

This question paper contains 12 printed pages]

**CV—224—2018**

**FACULTY OF COMMERCE**

**B.Com. (Second Year) (Fourth Semester) EXAMINATION**

**OCTOBER/NOVEMBER, 2018**

**(CBCS Pattern)**

**INCOME TAX**

**Paper - II**

**(MCQ + Theory)**

**(Monday, 22-10-2018)**

**Time : 2.00 p.m. to 4.00 p.m.**

**Time—2 Hours**

**Maximum Marks—40**

**N.B. :— (i) Question No. 1 is compulsory and solve on OMR sheet.**

**(ii) Attempt All questions.**

**(iii) All questions carry equal marks.**

**(iv) Use of simple calculator is allowed.**

**(i) प्रश्न क्र. 1 अनिवार्य असून तो OMR-sheet वर सोडवा.**

**(ii) सर्व प्रश्न सोडवा.**

**(iii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.**

**(iv) साधे गणकयंत्र वापरस परवानगी आहे.**

**MCQ**

**1. (1) Gift from patient to a medical practitioner doctor is his income from :**

**(a) Capital gain**

**(b) Salary**

**(c) Profession**

**(d) Other sources**

**वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला रोग्याकडून मिळालेली भेट ही त्याचे .....  
उत्पन्न आहे.**

**(a) भांडवली लाभ**

**(b) पगार**

**(c) व्यवसाय**

**(d) इतर मार्ग**

**P.T.O.**

(2) Salary to business owner is ..... expenses in business income.

- (a) Disallowed (b) Fully allowed  
(c) 50% allowed (d) 70% allowed

व्यापार मालकाला पगार हा व्यापारी उत्पन्नातील ..... खर्च आहे.

- (a) अमान्य (b) पूर्णतः मान्य  
(c) 50% मान्य (d) 70% मान्य

(3) Net income received from lottery is grossed up (excluding surcharge and education cess) by :

(a)  $\frac{\text{Amount received}}{90} \times 100$

(b)  $\frac{\text{Amount received}}{70} \times 100$

(c)  $\frac{\text{Amount received}}{80} \times 100$

(d) None of the above

लॉटरीपासूनचे निव्वळ उत्पन्न सकल (अधिभार व शिक्षण सेस वगळून) ..... याप्रमाणे केले जाते.

(a)  $\frac{\text{प्राप्त रक्कम}}{90} \times 100$

(b)  $\frac{\text{प्राप्त रक्कम}}{70} \times 100$

(c)  $\frac{\text{प्राप्त रक्कम}}{80} \times 100$

(d) वरीलपैकी नाही

(4) Daily allowance to Member of Parliament are .....

- (a) Taxable (b) 50% Taxable  
(c) 70% Taxable (d) Exempted

संसद सदस्यांना मिळणारा दैनिक भत्ता ..... आहे.

- (a) करपात्र (b) 50% करपात्र  
(c) 70% करपात्र (d) करमाफ

(5) Which expenses are *not* inadmissible expenses for business ?

- (a) Bad debts  
(b) Income tax  
(c) Household expenses  
(d) Owner's salary

व्यापारामध्ये कोणता खर्च अमान्य नाही ?

- (a) बुडीत कर्ज  
(b) आयकर  
(c) घरगुती खर्च  
(d) मालकाचा पगार

(6) Any amount invested in National Saving Certificate VIII issue is allowed deduction under Section .....

- (a) 80 E (b) 80 U  
(c) 80 C (d) 80 D

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या आठव्या निर्गमनात गुंतविलेली कोणतीही रक्कम ..... कलमाखाली वजावटीसाठी मान्य आहे.

- (a) 80 ई (b) 80 यु  
(c) 80 सी (d) 80 डी

P.T.O.

(7) Medical insurance premium paid by assessee is allowed as deduction under Section .....

- (a) 80 C (b) 80 E  
(c) 80 U (d) 80 D

करदात्याने भरलेली वैद्यकीय विमा प्रव्याजी ..... कलमाखाली वजावट म्हणून मान्य आहे.

- (a) 80 सी (b) 80 ई  
(c) 80 यु (d) 80 डी

(8) Agricultural income from land situated in India is fully exempted under Section .....

- (a) 10 (6) (b) 10 (1)  
(c) 10 (10) (d) 10 (9)

भारतामधील शेतजमीनीपासूनचे शेती उत्पन्न ..... कलमाखाली पूर्णपणे करमाफ आहे.

- (a) 10(6) (b) 10(1)  
(c) 10(10) (d) 10(9)

(9) Which of the following incomes is exempted for tax ?

- (a) Rent received from open plot  
(b) Interest on bank deposit  
(c) Lottery income  
(d) Scholarship income

खालीलपैकी कोणते उत्पन्न करासाठी करमाफ आहे ?

- (a) रिकाम्या जागेचे प्राप्त भाडे  
(b) बँक ठेवीवरील व्याज  
(c) लॉटरीचे उत्पन्न  
(d) शिष्यवृत्तीपासून उत्पन्न

(10) Which of the following is an example of casual income ?

- (a) Consultation fee for doctor
- (b) Interest on Government Security
- (c) Winning from Horse race
- (d) None of the above

खालीलपैकी नैमित्तिक उत्पन्नाचे उदाहरण कोणते आहे ?

- (a) डॉक्टरला मिळणारे सल्ला शुल्क
- (b) सरकारी प्रतिभूतीवरील व्याज
- (c) घोड्यांच्या शर्यतीपासून जिंकले
- (d) वरीलपैकी नाही.

### Theory

2. Mr. Keshav, an advocate, furnishes the following receipts and payments for the previous year 2016-17 :

#### Receipts and Payments Account

Receipts	Rs.	Payments	Rs.
Balance	19,620	Rent paid	7,200
Legal fees	2,53,200	Telephone exp.	9,000
Salary (as part time lecturer)	10,800	Salary	7,200
Interest on Debenture	8,100	Subscription to law journals	720
Gift from client	30,000	Travelling Exp.	1,680
Rent received	18,000	Office expenses	1,800
Interest on securities	24,000	Purchase of Stamp paper	4,800
Interest on bank deposit	6,000		

P.T.O.

Interest on loan	2,610
Donation	15,000
Income Tax	25,260
Municipal tax	1,800
LIC Premium	18,000
Wealth Tax	4,800
Balance	2,69,850
	<hr/>
	3,69,720
	<hr/>
	3,69,720

*Additional information :*

- (i) The loan was taken for house construction  
(ii) Gift from clients include Rs. 6,000 from his father.

Compute professional income for the assessment year 2017-18.

मि. केशव हे वकील असून, मागील वर्ष 2016-17 साठीचा प्राप्ती व शोधन लेखा खालीलप्रमाणे दिला आहे :

**प्राप्ती व शोधन लेखा**

प्राप्ती	रु.	शोधन	रु.
अधिक्य	19,620	भाडे दिले	7,200
कायदा सल्ला फी	2,53,200	टेलिफोन खर्च	9,000
पगार (अर्धवेळ व्याख्याते म्हणून)	10,800	पगार	7,200
कर्जरोख्यावर व्याज	8,100	कायद्याच्या मासिकाची वर्गणी	720
अशिलाकडून भेटी	30,000	प्रवास खर्च	1,680
भाडे प्राप्त झाले	18,000	कार्यालय खर्च	1,800
प्रतिभूतीवर व्याज	24,000	स्टॅप पेपरची खरेदी	4,800

WT

( 7 )

CV—224—2018

बँकेतील ठेवीवर		कर्जावर व्याज	2,610
व्याज	6,000	देणगी	15,000
		आयकर	25,260
		नगरपालिकाकर	1,800
		जिवन विमा-प्रव्याजी	18,000
		संपत्ती कर	4,800
		आधिक्य	2,69,850
	<u>3,69,720</u>		<u>3,69,720</u>

अतिरिक्त माहिती :

- (i) कर्ज हे घराच्या बांधकामासाठी घेतले आहे.
- (ii) अशिलाकडून भेटी मध्ये त्यांच्या वडिलाकडून मिळालेल्या 6,000 रु. च्या भेटीचा समावेश आहे.

कर निर्धारण वर्ष 2017-18 करिता व्यवसायाचे उत्पन्न काढा.

Or

(किंवा)

The following is the Profit and Loss Account of Chavan for the year ending 31/03/2017 :

Particulars	Rs.	Particulars	Rs.
Salary	3,30,000	Gross profit	5,50,000
Office exp.	36,000	Bad debt recovered	
Depreciation	28,000	(allowed earlier)	20,000
Sales Tax	18,000	Dividend	12,000
Legal expenses	16,000	Rent from	
Income Tax	14,000	house property	18,000
Donation	24,000		
Repairs exp.	16,000		

P.T.O.

Provision for bad debts	6,000	
General exp.	24,000	
Net profit	88,000	
	<u>6,00,000</u>	<u>6,00,000</u>

**Additional information :**

- (i) Salary include Rs. 10,000 paid to the workers employed at home.
- (ii) Allowed depreciation as per rule is Rs. 20,000.

Compute income from business for the assessment year 2017-18.

31/03/2017 रोजी संपणाऱ्या वर्षाचा चव्हाण यांचा लाभालाभ लेखा खालीलप्रमाणे आहे :

विवरण	रु.	विवरण	रु.
पगार	3,30,000	सकल लाभ	5,50,000
कार्यालय खर्च	36,000	बुडित कर्ज वसुली	
अवक्षयण	28,000	(अगोदर मान्य असलेले)	20,000
विक्रीकर	18,000	लाभांश	12,000
कायदा खर्च	16,000	गृहसंपत्तीचे	
आयकर	14,000	भाडे	1,8000
देणगी	24,000		
दुरुस्ती खर्च	16,000		
बुडित कर्जासाठी			
तरतुद	6,000		
सामान्य खर्च	24,000		
शुद्ध लाभ	88,000		
	<u>6,00,000</u>		<u>6,00,000</u>

**अतिरिक्त माहिती :**

- (i) पगारामध्ये 10,000 रु. चे शोधन घरी कामासाठी असलेल्या कामगाराला केलेले समाविष्ट आहे.
- (ii) नियमाप्रमाणे मान्य अवक्षयण 20,000 रु. एवढे आहे.
- करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता व्यापाराचे उत्पन्न गणन करा.



3. Shri Sanjay, a Member of Parliament, gives the following particulars of his income for the previous year 2016-17 :

	Rs.
(i) Salary as an M.P. (per month)	45,000
(ii) Daily allowance as M.P.	1,00,000
(iii) Royalty from coal mine	2,50,000
(iv) Agricultural income in India	1,80,000
(v) Interest on bank deposit	50,000
(vi) Interest on Debenture	25,000
(vii) Dividend from an Indian Company	36,000
(viii) He won from Horse Race (Gross)	28,000
(ix) He paid collection charges Rs. 1,000 for collecting interest and dividend income.	
(x) Rs. 16,000 spent for earning and collecting royalty income.	

Compute his income from other sources for the assessment year 2017-18.

श्री संजय हे संसद सदस्य असून, मागील वर्ष 2016-17 साठी त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचा तपशील खालीलप्रमाणे दिला आहे :

	रु.
(i) संसद सदस्य म्हणून वेतन (दरमहा)	45,000
(ii) संसद सदस्य म्हणून दैनिक भत्ता	1,00,000
(iii) कोळसा खाणीचे अधिकार शुल्क	2,50,000
(iv) भारतातील शेती उत्पन्न	1,80,000
(v) बँक ठेवीवर व्याज	50,000
(vi) कर्जरोख्याचे व्याज	25,000
(vii) भारतीय कंपनीपासून लाभांश	36,000

P.T.O.

- (viii) घोड्याच्या शर्यतीमध्ये जिंकले (सकल) 28,000
- (ix) व्याज व लाभांशाचे उत्पन्न गोळा करण्यासाठी त्यांनी संग्रहण शुल्क भरले 1,000 रु.
- (x) अधिकार शुल्क मिळविणे व जमा करणे यासाठी 16,000 रु. खर्च केले.
- करनिर्धारण वर्ष 2017-18 साठी त्यांचे इतर मार्गापासूनचे उत्पन्न निश्चित करा.

Or

(किंवा)

Shri Mahesh submits the following particulars of his income for the previous year 2016-17 :

	Rs.
(i) Income from agriculture land	1,20,000
(ii) Dividend from an Indian Co.	17,000
(iii) Dividend from Co-operative Society	15,000
(iv) Amount received on maturity of life insurance policy	2,00,000
(v) Royalty from coal mine	1,50,000
(vi) Expenses incurred to received royalty income	10,000
(vii) Rent from sub-let house (per annum)	60,000
(viii) Rent paid by Mahesh for sublet house	25,000
(ix) Interest on bank deposit	16,000
(x) Winning from Lottery (Gross)	80,000

Compute his income from other sources for the assessment year 2017-18.

मागील वर्ष 2016-17 करिता श्री महेश यांनी त्यांच्या उत्पन्नाचे विवरण खालीलप्रमाणे सादर केले आहे :

	रु.
(i) शेतजमिनीपासून उत्पन्न	1,20,000
(ii) भारतीय कंपनीपासून लाभांश	17,000

(iii)	सहकारी संस्थेकडून लाभांश	15,000
(iv)	जिवनविमा पालिसीच्या मुदतपुर्तीनंतर रक्कम मिळाली	2,00,000
(v)	कोळसा खाणीपासून अधिकारशुल्क	1,50,000
(vi)	अधिकारशुल्क मिळविण्यासाठी आलेला खर्च	10,000
(vii)	पोटभाड्याने दिलेल्या घराचे भाडे (वार्षिक)	60,000
(viii)	श्री महेश यांनी पोटभाड्याच्या घराचे भरलेले भाडे	25,000
(ix)	बँकेतील ठेवीवर व्याज	16,000
(x)	लॉटरीमध्ये जिंकले (सकल)	80,000

करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता त्यांचे इतरमार्गापासूनचे उत्पन्न निश्चित करा.

4. Shri Sharma submits the following information for the previous year 2016-17 :

	Rs.
(i) Interest on bank deposit	25,000
(ii) Income from Kirana business	2,00,000
(iii) Dividend from an Indian Co.	15,000
(iv) Rent from house property (per month)	15,000
(v) His savings are as follows :	
● Invested in National Savings Certificate VIII issue	Rs. 20,000.
● Life insurance premium paid	Rs. 15,000.
● Principal amount paid on a loan taken for construction	Rs. 25,000.
● Medical insurance premium paid by cheque	Rs. 10,000.

Compute his total income for assessment year 2017-18.

श्री शर्मा यांनी 2016-17 या मागील वर्षातील उत्पन्नाची माहिती खालीलप्रमाणे सादर केली आहे :

	रु.
(i) बँक ठेवीवर व्याज	25,000
(ii) किराणा व्यवसायापासून उत्पन्न	2,00,000
(iii) भारतीय कंपनीकडून लाभांश	15,000
(iv) गृहसंपत्तीचे भाडे (दरमहा)	15,000

P.T.O.

(१) त्यांच्या बचती खालीलप्रमाणे आहेत :

- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आठवे निर्गमन यामध्ये गुंतवले 20,000 रु.
- जिवन विमा प्रव्याजी भरली 15,000 रु.
- घराच्या बांधकामासाठी घेतलेल्या कर्जाचे मुद्दल भरले 25,000 रु.
- धनादेशाद्वारे वैद्यकीय विमा हप्ता भरेला 10,000 रु.

करनिर्धारण वर्ष 2017-18 करिता त्यांचे एकूण उत्पन्न निश्चित करा.

Or

(किंवा)

Give the name of any 10 exempted incomes under Section 10 of Income Tax Act.

आयकर कायद्याच्या कलम 10 अंतर्गत करमाफ असलेल्या कोणत्याही 10 उत्पन्नाची नावे सांगा.